



**JSW Holdings Limited**

Corporate Office : JSW Centre,  
Bandra Kurla Complex,  
Sandra (East), Mumbai - 400 051  
CIN. : L67120MH2001PLC217751  
Phone : +91 22 4286 1000  
Fax : +91 22 4286 3000  
Website : www.jsw.in

JSWHL/SECL/25-26/30

November 07, 2025

To

**National Stock Exchange of India Limited**  
Exchange Plaza, Plot No. C/1, G Block  
Bandra-Kurla Complex, Bandra(E),  
Mumbai - 400 051  
**Symbol: JSWHL**

**BSE Limited**  
Phiroze Jeejeebhoy Towers  
Dalal Street  
Mumbai - 400 001  
**Scrip Code: 532642**

Dear Sir/Madam

**Sub.: Newspaper Advertisement - Intimation under Reg 30 read with Reg 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")**

Pursuant to Regulation 30 read with Para A of Part A of Schedule III and Regulation 47 of SEBI Listing Regulations, we enclose herewith copies of newspaper publication containing an extract of the Unaudited Standalone and Consolidated Financial results for the Second Quarter and Half Year ended September 30, 2025, in following newspapers:

- 1) Financial Express (English); and
- 2) Mumbai Lakshadeep (Marathi).

A copy of this intimation is also being made available on the Company's website.

This is for your information and record.

Thanking you

Yours sincerely  
For JSW Holdings Limited

**Akshat Chechani**  
**Company Secretary &**  
**Compliance Officer**



Encl.: as above



**Fegd. Office :** Village Vasind,  
Taluka Shahapur, Dist. Thane - 421 604  
Maharashtra, India.

Phone : +91 2527 220 022/25  
Fax : +91 2527 220 020/84







जाहीर सूचना

सूचना देण्यात येत आहे की, श्री. एम. वेंकटरचलम हे त्यांनी पत्नी श्रीमती गोवरी वेंकटरचलम यांच्यासह फ्लॅट क्र.३०५, ३रा मजला, इमारत क्र.४, पारितोषा हाऊस ट्युनिय को – ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., ट्युलिय इमारत क्र.४, कामाथवल्ली, घोडबंदर रोड, ठाणे-४०००७५, सर्वे क्र.४-२६, हिस्सा क्र.२ ते ५, सर्वे क्र.२९, हिस्सा क्र.९, गाव कामार वडवली, तालुका ठाणे, जिल्हा ठाणे, फ्लॅट क्षेत्रफळ ३८८ चौ.फु. कॉन्स्ट (४२.४४ चौ.मी. फ्लॅटअपर) या फ्लॅट मध्येचे मूंक मालक होते. श्री. एम. वेंकटरचलम यांचे १२ जुलै, २०२५ रोजी निधन झाले. पुढे माझे अशील श्रीमती गोवरी वेंकटरचलम यांना सदर फ्लॅट विक्री करण्याची इच्छा आहे.

जर कोणत्याही सदर फ्लॅट आणि/किंवा त्याच्या कोणत्याही भागावर विक्री, बक्षीस म्हणून कोणताही दावा, हक्क, मालकी हक्क आणि हितसंबंध, हस्तंतरण, देवाणघेवाण, गहाणखत, बटन, मोडेल, धारणाधिकार, उत्तराधिकार आणि/किंवा कोणत्याही प्रकारे या या सूचना प्रकाशित झाल्यापासून १५ दिवसांच्या आत येथे दिलेल्या पत्त्यावर दस्तावेजांच्या पुराव्यासह लेखी स्वरूपात स्वाक्षरीक्याला कळवावे, जर उपरोक्त वेळीस कोणतेही आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर असे गृहीत धरले जाईल की सदर फ्लॅटवर कोणतेही दावेदार नाहीत, ज्याची कृपया नोंद घ्यावी.

ठिकाण: मुंबई दिनांक: ०७.११.२०२५

सही/- अॅड. धर्मिष्ठा पी. राठोड (वकील व भात शासन नेटोरी)

पत्ता: दुकान क्र.२५, बाजार आवर्देड, एम.सी. रोड, माहाड (परिष्क), मुंबई-४०००१४. मोबा.:९८२१९०८८६

मुंबई लक्षदीप

रोज वाचा

दै. 'मुंबई लक्षदीप'

जाहीर सूचना

मी , रशिदा ज़ेड सय्यद , राहणार बी विंग फ्लॅट. नं.-३०९, न्यू साना को. ऑप.हा.सो.ली. पुनम सागर कॉम्प्लेक्स, शांतीनगर समोर, सेक्टर-९ , पिरादोड (ईस्ट), ठाणे (महाराष्ट्र) . जाहीर करते की, माझा मुलगा रियाज जेवाउल्लाह सय्यद यांचा मृत्यु दि. २३/०१/२०२४ रोजी झाला. त्यांचा नावावर M-CYCLE/SCOOTER REG-013(fa@!) 3neq.

REG. NO. MH04JE7664.  
ENGINE NO: JF50EU536106.  
CHASIS NO: ME4JF507HHU536197

ज्याचे कानूनन वारिस मी आहे. आणि माझे नावावर ट्रान्सफर करण्यासाठी R.T.O. ठाणे येथे अर्ज केला आहे. झर कोणाला काही हरकत असल्यास त्यांनी १५ दिवसांचे आप्त R.T.O. THANE Mumbai येथे सादर करावा.

जाहीर सूचना

माझी अशिल, श्रीमती ज्योती नातिक दिखवानी आणि कै. नातिक पननदास दिखवानी हे फ्लॅट नं. ४०३, ४था मजला, रवि आनंद हाईस्ट को. ऑप. हौ. सोसायटी लि., चपभाळ म्हाली रोड, कुंभाखळा, ठाणे (७) ४००६०३ चे संयुक्त मालक आहेत. माझी अशिल श्रीमती ज्योती नातिक दिखवानी यांचे पती नातिक पननदास दिखवानी यांचे दिनांक ०५.०६.२०१६ रोजी निधन झाले आहे. अशा प्रकारे माझी अशिल (१) श्रीमती ज्योती नातिक दिखवानी (एली) आणि (२) कु. पंकज एन. दिखवानी (मुलगा) आणि (३) कु. आर्ती एन. दिखवानी (मुली), हे कै. नातिक पननदास दिखवानी यांचे कायदेशीर वारस आहेत. या कायदेशीर वारसांव्यतिरिक्त, उपरोक्त फ्लॅटवरील हक्क, शीक्रे, हिस्सा आणि/किंवा स्वायत्तार कोणताही दावा असल्यास त्याने/तिने ही नोटीस जारी केल्यापासून १४ दिवसांच्या आत माझ्याशी संपर्क साधावा. विहित मुदतीत उपरोक्त फ्लॅटमधील मूळ व्यक्तीच्या हिश्याबाबत कोणतेही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत तर वरील व्यक्तींशिवाय कै. नातिक पननदास दिखवानी यांचे अन्य कायदेशीर वारस नाहीत असे मानले जाईल.

Sd/-  
Date:07/11/2025 Adv. Shital Kadam Chavan (Advocate High court)  
Office B-101, Shri Sai Samarth CHS, Kharjaipon, Azad Chowk, Kharva, Thane - 400605

जाहीर सूचना

सर्वमान्य उनीला कळविण्यात येत आहे की, माझे अशील श्रीमती अनिषा त्रिशेज अडवाणी या गाळा क्र.७, कैलाश ईस्टवेल इस्टेट, गणेश नगर, शिव मंदिरा समोर, आर.सी. मार्ग, चेंबूर कॉलनी, चेंबूर, मुंबई-४०००७४ येथील जागेच्या मालक आहेत

बरील गाळा संदर्भात मागील मूळ दस्तावेजांची ती पुढील श्रेणी माझ्या अधिलगकडून हवली/गहाळ झाली आहे आणि बांसार शोध आणि परिश्रमपूर्वक प्रयत्न करूनही ती सापडत नाहीत:

- श्री. अमरलाल पेसुमल डाकूर आणि श्रीमती नीलम प्रकाश तलेरा यांच्या दरम्यान झालेल्या दिनांक ०१.१०.१९७७ रोजीचा करारनामा.
- श्रीमती नीलम प्रकाश तलेरा आणि श्रीमती कविता परसवानी आणि श्रीमती राजकुमारी लक्ष्मणादास परसवानी यांच्या दरम्यान झालेल्या दिनांक २९.०६.१९८२ रोजीचा करारनामा.
- श्री. अमरलाल पेसुमल डाकूर आणि श्रीमती कविता परसवानी आणि श्रीमती राजकुमारी लक्ष्मणादास परसवानी यांच्या दरम्यान झालेल्या दिनांक १९.०७.१९९९ रोजीचा करारनामा.
- श्रीमती कविता परसवानी व श्रीमती राजकुमारी लक्ष्मणादास परसवानी आणि श्री. मनीष अशोक परसवानी यांच्या दरम्यान झालेल्या दिनांक ०२.०६.२००५ रोजीचा बक्षीस करारनामा.

त्यामुळे माझ्या अधिलगे चेंबूर पोलिस स्टेशनमध्ये दिनांक ०५.११.२०२५ रोजी सापता तक्रार क्र.१४५५३२-२००५ असलेली अनिवादन एन.सी. तक्रार देवहील नोंदवली आहे.

सदर गाळा/मालमतेच्या विक्री, देवाणघेवाण, गहाणखत, शुल्क, बक्षीस, विध्वलव्यवस्था, देवभाल, ताबा, भाडेपट्टा, पसवान, धारणाधिकार किंवा इतर कोणत्याही प्रकारे कोणत्याही प्रकारचा दावा असलेल्या सर्व व्यक्तींना किती आहे की त्यांनी ही सूचना प्रकाशित झाल्यापासून १५ दिवसांच्या आत सदरची माहिती स्वाक्षरीक्याला आणि/किंवा माझ्या अधिलगना बावी. अन्यथा ती अस्तित्वात नसलेली, माफ केलेली आणि सोडून दिलेली मानली जाईल आणि त्यानंतर प्राप्त झालेले कोणतेही दावे कोणत्याही प्रकारे रीथ मानले जाणार नाहीत आणि त्यानंतर माझे अशील प्रस्तावित खरीददाराच्या नावावर सदर गाळा विक्री, हस्तान्तरणासाठी पुढील कारवाई करण्यास मुक्त आणि पात्र असेल.

विजु एम. खितानी  
वकील उच्च न्यायालय  
चेंबूर कॅम्प, मुंबई-७४.

ठिकाण: मुंबई दिनांक: ०७.११.२०२५

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that SHIV NIKETAN AND MAYANI MANOR PREMISES CO-OPERATIVE SOCIETY LIMITED (the "Owners"), bearing Registration No. BOM/HSG/1653 OF 1968 dated 19.04.1968 having its office at plot No. 52-A, Sir M. V. Road, Andheri East, Mumbai-400069, are the Owners of and seized and possessed off and/or otherwise well and sufficiently entitled to the property as described in the First schedule hereunder written ("the said Property").

The said Owners have granted unto my client M/S. SAMARPAN HOMES AND DEVELOPER, development rights in respect of the said Property and my client is entitled, inter alia, to demolish the existing structures, construct new building/s on the said Property and sale the premises therein save and except the premises agreed to be allotted to the existing members of the Society.

The said Owners, have further represented to my client that all the flats in the building Shiv Niketan and Mayani Manor Premises CSL are in occupation of the Existing Members of the Society.

All person having any claim/objection in respect of the undermentioned property or any part thereof including claim/objection as and by way of sale, exchange, mortgage, gift, lien, trust, lease, possession, inheritance, easement, license, development rights or otherwise whoever are hereby required to make the same known in writing along with supporting documents to the undersigned at the addressed mention below within 14 (fourteen) days from the publication hereof, otherwise, the same, if any, will be considered as waived.

THE FIRST SCHEDULE ABOVE REFERRED TO.

(of Said Property)

All that piece and parcel of land bearing Plot no 52A, Survey no 51, Hissa No. 4, Survey No. 52A, Hissa No. 1 & 2, corresponding to CTS No. 392 & 367 of Village-Gundavali, Taluka -Andheri (E), admeasuring 2419.70 sq. mtrs. as per property card and admeasuring 2402 sq. mtrs. as per title deed situated, lying and being at Andheri Kurla Road, Andheri (E), Mumbai-400 069 alongwith the said Existing Building popularly known as "Shiv Niketan" and "Mayani Manor" and bounded as follows:

- |                    |                              |
|--------------------|------------------------------|
| On ortowards East  | Partly by CTS 366 & 375.     |
| On ortowards West  | Partly by CTS 368 & 371,     |
| On ortowards North | Sir Mathuradas Vasanji Road, |
| On ortowards South | Partly by CTS 391 & 387      |

Date: 07.11.2025 Sd/-  
Place: Mumbai Adv. Mansi Jani

Advocate for Developer

Office: Mansi Jani & Associates, Shop no 5A, Dariyanani CHSL, Prem Nagar Building no 2, Prem Nagar, Borivalli (W), Mumbai - 400 092.  
Email: mansi160587@gmail.com

JSW HOLDINGS LIMITED

CIN: L67120MH2001PLC217751  
Registered Office: Village Vasind, Taluka - Shahapur, Dist. Thane - 421 604  
Website: www.jswholdings.in • Phone : 022 4286 1000 / 02527-220022 • Fax : 022 4286 3000 / 02527-220020

EXTRACT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30- SEPTEMBER, 2025

(-In Lakhs)

Sr. No.	Particulars	Standalone			Consolidated		
		Quarter Ended		Half year ended	Quarter Ended		Half year ended
		30.09.2025 Unaudited	30.06.25 Unaudited	30.09.2024 Unaudited	30.09.2025 Unaudited	30.06.25 Unaudited	30.09.2024 Unaudited
1.	Total Income from Operations	8,357.17	3,007.48	16,217.63	8,357.17	3,007.48	16,217.63
2.	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	7,995.50	2,634.61	15,846.05	7,995.50	2,634.61	15,846.05
3.	Net Profit for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	7,995.50	2,634.61	15,846.05	7,995.50	2,634.61	15,846.05
4.	Net Profit for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	5,960.73	1,967.20	11,826.83	5,960.73	1,967.20	11,826.83
5.	Total Comprehensive Income/(Loss) for the period (Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income/(Loss) (after tax))	275,512.50	(70,118.18)	327,025.06	275,512.50	(70,118.18)	327,025.06
6.	Equity Share Capital	1,109.80	1,109.80	1,109.80	1,109.80	1,109.80	1,109.80
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet of previous year				3,044,118.05		
8.	Earnings Per share (of ~10 each) (for continuing and discontinued operations) (EPS for the quarters are not annualised)	53.71	17.73	106.56	71.44	122.74	157.41
	Basic (in~)	53.71	17.73	106.56	71.44	122.73	157.39
	Diluted (in~)	53.71	17.72	106.55	71.43	122.73	157.39

Notes:

- The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter and half year ended 30 September, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of unaudited financial results for the quarter and half year ended 30 September, 2025 are available on websites of the Stock Exchanges - www.nseindia.com, www.bseindia.com and on the Company's website- www.jswholdings.in.
- The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 6- November, 2025.

For JSW Holdings Limited

Sd/-  
Manoj Kumar Mohita  
Whole time Director, CEO & CFO  
(DIN:02339000)

Place: Mumbai

Date: November 6, 2025

POST OFFER ADVERTISEMENT FOR THE ATTENTION OF THE PUBLIC SHAREHOLDERS OF

YASH TRADING AND FINANCE LIMITED

Corporate Identification Number: L51900MH1985PLC036794  
Registered Office: 103B Wing, Ansa Industrial Estate, Saki Vihar Road, Sakinaka, Andheri (East), Mumbai 400072, Maharashtra, India  
Tel. No. : +91-22-2272 0000, E-mail : yashtradingandfinancelimited@gmail.com  
Website : www.yashtradingfinance.com

Open Offer for Acquisition of to 26,00,000 (Twenty-Six Lakhs) Equity Shares of face value of Rs. 10/- each from Shareholders of Yash Trading & Finance Limited by Vasantkumar Lavjibhai Mangrolia ("Acquirer 1"), Madhubhai Nanjibhai Vekaria ("Acquirer 2"), Pavankumar Dhirajlal Trivedi ("Acquirer 3"), Vinubhai Nanjibhai Vekaria ("Acquirer 4") And Manan Pavankumar Trivedi ("Acquirer 5") (hereinafter collectively referred to as "Acquirers").

This Post Offer Advertisement is being issued by Corpwis Advisors Private Limited on behalf of the Acquirers in connection with the offer made by the Acquirers in compliance with Regulation 18(12) of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011. The Detailed Public Statement with respect to the aforementioned Offer was made on April 21, 2025, in the Financial Express, Jansatta and Mumbai Lakshadeep Newspapers.

1.	Name of the Target Company	: Yash Trading & Finance Limited
2.	Name of the Acquirer(s) and PAC	: 1. Vasantkumar Lavjibhai Mangrolia ("Acquirer 1"), 2. Madhubhai Nanjibhai Vekaria ("Acquirer 2"), 3. Pavankumar Dhirajlal Trivedi ("Acquirer 3") 4. Vinubhai Nanjibhai Vekaria ("Acquirer 4") 5. Manan Pavankumar Trivedi ("Acquirer 5")
3.	Name of the Manager to the Offer	: Corpwis Advisors Private Limited
4.	Name of the Registrar to the Offer	: Purva Sharegistry India Private Limited
5.	Offer Details	
a.	Date of Opening of the Offer	: Tuesday, October 7, 2025
b.	Date of Closure of the Offer	: Monday, October 20, 2025
6.	Date of Payment of Consideration	: Tuesday, November 04, 2025
7.	Details of Acquisition	

Sr. No.	Particulars	Proposed in the Offer Document	Actual
7.1	Offer Price	₹ 12.00	₹ 12.00
7.2	Aggregate number of shares tendered	26,00,000	5
7.3	Aggregate number of shares accepted	NA	5
7.4	Size of Offer (Number of shares multiplied by offer price per share)	3,12,00,000	60.00
7.5	Shareholding of the Acquirer before Agreements / Public Announcement (No & %)		Nil
7.6	Shares Acquired by way of Agreements		
• Number	27,55,000	27.55,000	
• % of Fully Diluted Equity Share Capital	27.55%	27.55%	
7.7	Shares Acquired by way of Open Offer		
• Number	26,00,000	5	
• % of Fully Diluted Equity Share Capital	26.00%	0.00%	
7.8	Shares Acquired after Detailed Public Announcement (by way of preferential allotment)		
• Number of shares acquired	43,00,000	43.00,000	
• % of the shares acquired	43.00%	43.00%	
7.9	Post offer shareholding of Acquirer		
• Number	96,55,000	70.55,060	
• % of Fully Diluted Equity Share Capital	96.55%	70.55%	
7.10	Pre & Post offer shareholding of the Public		
• Number	27,69,770	1,69,770	27,69,770
• % of Fully Diluted Equity Share Capital	27.70%	1.70	27.70%

- The Acquirers severally and jointly accept full responsibility for the information contained in this Post Offer Advertisement and also for the obligations under SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers), 2011.
- A copy of this Post Offer Advertisement will be available on the websites of SEBI, BSE Limited and the registered office of the Target Company.

जाहीर सूचना

माझे अशिल श्री. भालचंद्र दुलाजी राणे आणि श्रीमती प्रमोदिनी भालचंद्र राणे यांच्या वतीने जाहीर सूचना जारी करण्यात येत आहे की, त्यांनी २९.०३.२०२५ रोजीच्या करारानुसार, मुंबईच्या उप-निबंधकाकडे अ.क्र.एमबीई-२-१८२३१-२०२५ अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या, मालक श्री.राजेंद्र जगन्नाथ पुजारे यांच्याकडून खोली क्र.१०८, पहिला मजला, योगेश्वर सहकारी गृहनिर्माण संस्था लिमिटेड, इमारत क्र.२, एन.एम. जोशी मार्ग, बावळा मशिदीसमोर, लोअर परळ, मुंबई-४०००१३ (यापुढे ही खोली म्हणून संदर्भित) खरेदी केली आहे.

जयश्री जगन्नाथ पुजारे या सादर खोलीच्या मूळ वाटपधारक होत्या, त्यांच्या निधनानंतर, दिनांक ०५.०२.२०१६ रोजी करण्यात आलेल्या आणि मुंबई येथील उपजिल्हा अधीक्षक मुद्रांक कार्यालयात त्याच दिवशी नोंदणीकृत नोंद क्र.बीबीई-३/८३८/२०१६ हकाल्या पत्रा नुसार, जयश्री जगन्नाथ पुजारे यांच्या कायदेशीर वारसांनी आपल्या सर्व मालकीहक्क, स्वत्व, हितसंबंध व कोणत्याही प्रकारच्या दाव्यांचा त्याग, समर्पण, मुक्कत आणि नकार केला आहे, आणि ते हक्क श्री. राजेंद्र जगन्नाथ पुजारे यांच्या नावे हस्तांतरित केले आहेत. त्यानंतर, महाड अधिकार्यांनी सदर खोली श्री. राजेंद्र जगन्नाथ पुजारे यांच्या नावावर हस्तांतरित केली.

जर इतर कोणत्याही व्यक्ती किंवा वित्तीय संस्था/बँक इत्यादींचा सदर जागेबाबत लिपण, गहाणखत, भेटवस्तू, वारसा, ट्रस्ट किंवा इतर कोणत्याही प्रकारे कोणताही दावा असेल/असेल तर त्यांनी त्यांचे दावे आवश्यक कागदपत्रांच्या पुराव्यांसह या तारखेपासून १५ दिवसांच्या आत अयोस्वाक्षरीकृत वक्तिलाकडे पाठवावेत, जर विहित कालावधीत कोणताही दावा नसेल, तर हस्तलेल्या कागदपत्रांच्या आधारे मालमतेवर कोणताही दावा नाही असे मानले जाईल.

जाहीर सूचना

सर्व निवासी खोली क्र.१०८, पहिला मजला, योगेश्वर सहकारी गृहनिर्माण संस्था लिमिटेड, इमारत क्र.२, एन.एम. जोशी मार्ग, बावळा मशिदीसमोर, डेलिव्हरी रोड, लोअर परळ, मुंबई-४०००१३, २२२ चौसफ्ट कॉन्स्ट्रक्शन आणि लोअर परळ विभागातील सीटीएस क्रमांक १७९ असलेल्या जमिनीच्या त्या सर्व भाग व खंडावर बांधलेली इमारत.

मुंबई दिनांक -09.22.2024

अॅड. संतोष आर. पाटील डी-४, तळ मजला, श्री पिंपळेखर्ज कोहोसोलि. एम. पी. मार्ग, कर्गो रोड (पश्चिम), मुंबई-४०००१३

जाहीर सूचना

सर्व निवासी खोली क्र.१०८, पहिला मजला, योगेश्वर सहकारी गृहनिर्माण संस्था लिमिटेड, इमारत क्र.२, एन.एम. जोशी मार्ग, बावळा मशिदीसमोर, डेलिव्हरी रोड, लोअर परळ, मुंबई-४०००१३, २२२ चौसफ्ट कॉन्स्ट्रक्शन आणि लोअर परळ विभागातील सीटीएस क्रमांक १७९ असलेल्या जमिनीच्या त्या सर्व भाग व खंडावर बांधलेली इमारत.

मुंबई दिनांक -09.22.2024

अॅड. संतोष आर. पाटील डी-४, तळ मजला, श्री पिंपळेखर्ज कोहोसोलि. एम. पी. मार्ग, कर्गो रोड (पश्चिम), मुंबई-४०००१३

yuraz roe r, a eiafGm 3ros aEr as3iz feqas

सीआयएन: एल२४२३९एमएच१९६४पीएलसी०१२९७९  
नोंदणीकृत कार्यालय: पी अँड जी प्लाझा, कार्डिनल प्रेशस मार्ग, चकाला, अंधेरी (पू), मुंबई-४०००१९.  
दूर: (९१-२२) ६९५८६०००, फॅक्स: (९१-२२) ६९५८७३३७, वेबसाइट: in.pg.com

३० सप्टेंबर, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही व सहामाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

३०.०९.२०२५ रोजी संपलेल्या सहामाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष दिनांक ०६.११.२०२५ रोजी झालेल्या सभेत कंपनीच्या संचालक मंडळाने मान्य केले.

लेखापरिक्षकांच्या अहवालासह वर नमुद केलेले वित्तीय निष्कर्ष कंपनीच्या in.pg.com या वेबसाईटवर प्रसिद्ध केले आहे आणि सदर अहवाल क्युआर कोड स्कॅनिंगद्वारे पाहता येईल.

संचालक मंडळाच्या वतीने व करिता प्राॅक्टर अॅण्ड गॅम्बल हायजिन अॅण्ड हेल्थ केअर लिमिटेड

दिनांक: ०६.११.२०२५  
ठिकाण: मुंबई

कुमार वेंकटसुब्रमणीयन व्यवस्थापकीय संचालक

टीप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायर्मेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ४७(१) सहवाचिता नियम ३३ नुसार वरील माहिती देण्यात आली आहे.

Euro Pratik Sales Limited

(GIN: U74110MH2010PLC199072)  
Registered Address: 601-602, 6th Floor, Peninsula Heights C.D. Barfiwala Lane, Andheri (West), Mumbai City, Mumbai, Maharashtra, India, 400058

STATEMENT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2025

(Amount in lakh except per share data or as otherwise stated)							
Sr. No.	Particulars	Quarter ended		Half year ended		Year ended	
		30.09.2025	30.06.2025	30.09.2024	30.09.2025	30.09.2024	31.03.2025
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)			(Audited)
1	Total Income from operations		77.66	128.68	477.98	206.34	527.31
2	Profit/ (Loss) before Exceptional items and tax			23.93	-	-	-
3	Profit before tax		-	788.79	-	788.79	-
4	Profit/(loss) for the year		-	-	-	-	-
5	Total comprehensive income for the year		6.95	3.79	0.93	10.74	0.70
6	Total Comprehensive income for the year attributable to -Owners of the Parents		-	-	-	-	-
	-Non-Controlling Interest		2,310.97	979.59	1,480.94	3,290.56	4,138.22
7	Paid up share capital (Face value Rs. 1/-)	1,022.00	1,022.00	89.24	1,022.00	1,022.00	1,022.00
8	Earnings per equity share (not annualised except yearly data)		-	-	-	-	-
	Basic		-	-	-	-	-
	Diluted		2.25	0.95	16.59	3.19	4.05

Notes:

- The above is the extract of the consolidated financial result for the quarter and half year ended September 30, 2025, filed with the stock exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. These consolidated financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on November 5, 2025.
- On April 26, 2025, one of the holding company's godown located at Building No. M, Swagat Complex, Phase-2, Rahanal Village, Bhiwandi, Maharashtra, having carrying value of inventories of Rs. 3359.44 lakh and carrying value of PPE of Rs. 10.78 lakh, was severely damaged by Fire. This event has been intimated to the insurance Company and the company has filed a claim for reimbursement with the insurance Company. The holding company has charged to the statement of profit and loss, net loss on account of fire and reversal of input tax credit under GST on the loss of inventory amounting to Rs. 788.79 lakh after considering claim receivable from insurance company and classified as exceptional item.
- Subsequent to June 30, 2025, the holding company had completed its Initial Public Offer (IPO) of 1,82,74,798 equity shares of face value of Rs. 1/- each. The entire issue comprised of Offer For Sale by Selling Shareholders aggregating to Rs. 45,131.49 lakhs. The issue comprised of 55,860 shares issued to the employees of the company at an issue price of Rs. 234 per share (including premium of Rs. 233 per share) and balance 1,82,18,938 to other investors at an issue price of Rs. 247 per share (including premium of 246 per share). Pursuant to the IPO, the equity shares of the holding company were listed on National Stock Exchange (NSE) Limited and BSE Ltd (BSE) on September 23, 2025. Accordingly, these are the first half year results after the listing of equity shares.
- The above consolidated results can also be accessed through the following links: <https://www.bseindia.com/> and <https://europratik.com/investors>.

Date: November 07, 2025

Place: Mumbai

For and on behalf of the Board of Directors of Euro Pratik Sales Limited

Pratik Singhi  
Managing Director  
DIN: 00371660